

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा
शोध घेण्यासाठी सत्यशोधन समितीचे
गठण करावाचाऱ्यत....

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासनार्थ निर्णय फ.अटी.एम.सी-२३२४/०८/प.क्र.१७/नवि-२१,
संतात यांत्रुई-४०००३२.
दिनांक: १० ऑगस्ट, २००५

रासननिर्णय:- मुंबईमध्ये दिनांक २६ ते २९ जुलै, २००५ च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये मुंबई शहरात व उपनगरात मोठ्या प्रमाणात पाणी साठुन राहिले, त्यामुळे शहरातील उपनगरातील बराचसा भाग जलमय झाल्यामुळे अपरिमित अशी जिवीत व सार्वजनिक/खाजगी मालमत्तेची हानी झाली. तसेच वाहतुक व्यवस्थाही कोलमडुन पडली व वीज पुरवठाही खंडित झाला. अशा प्रकारची परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली व अशी परिस्थिती भविष्यात निर्माण झाल्यास त्यावर प्रभावी व कार्यक्रम उपाययोजना करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सत्यशोधन समिती (Fact Finding Committee) गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सदर समितीचे सदस्य व कार्यकक्षा पठीलप्रमाणे राहिल.

क्र.	डॉ. माधवराव वित्ते	अध्यक्ष
२	श्री. शिरिष पटेल	सदस्य
३	डॉ. शाम आसोलकर	सदस्य
४	श्री. एन. एस. साळवी निवृत्त मुख्य अभियंता, बृहन्मुंबई महानगरपालिका	सदस्य
५	श्री. एम. व्ही. पाटील निवृत्त सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग	सदस्य
६	प्रधानसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
७	प्रधान सचिव, नगर-विकास (२), मंत्रालय, मुंबई	सदस्य
८	सहसचिव/तथा संचालक, नगर-विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	निमंत्रक

समितीची कार्यकक्षा

- १) मुंबई शहर व उपनगरात दिनांक २६ ते २९ जुलैच्या दरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीला कारणीभूत असणा-या अल्प व दिर्घकालीन घटकांची कारणमिमांसा करणे.

२) मुंबई शहराची सध्याची पर्जन्य जलवाहिनी प्रणाली तसेच मल.निसारण व्यवस्था यांची सद्यःस्थिती व नियोजन आराखडा व त्याच्या अंमलबजावणीमध्ये असणारे दोष व मर्यादा यांचे विश्लेषण करणे.

३) मुंबई शहर व उपनगरांतर्गत असणा-या विविध नदया व त्याच्या खोरे विकासाची सद्यःस्थिती, या पाणलोटामध्ये पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कार्यक्षमरित्या न होण्यासाठी जबाबदार असलेल्या प्रशासकीय, तांत्रिक व इतर बाबींचा अभ्यास करणे.

४) या परिस्थितीवर मात करण्यासाठी अल्प व दिर्घकालीन नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे सुचिविणे.

या शिवाय, ही समिती अभ्यासाच्या निमित्ताने कार्यशाळा आयोजित करून तज्जांशी सल्लाभसलत करू शकेल. तसेच मुळ विषयाशी संबंधित कोणत्याही बाबींवर अभ्यास करून ही समिती आपले मत व्यक्त करू शकेल.

सदर समिती आपला अहवाल तीन महिन्यामध्ये शासनास सादर करेल. समितीचे अध्यक्ष/सदस्य/निमंत्रक यांना अभ्यासाच्या निमित्ताने होणा-या प्रतिबैठकीस रुपये ५००/- इतके मानधन देय राहील तसेच प्रथमित दराने प्रवासभता (रेल्वे पहिल्या दर्जाच्या दराने) देय राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

संलग्न क. ४५५
(सं.क.गुप्त)

कल्प अधिकारी
मंत्रालय-विभाग

प्रत.माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अंतर्गत

- १)मा.डॉ.माधवराव चितके,
- २)मा. श्री.शिरिष पटेल, आर्किटेक्ट, नगररचनाकार
- ३)मा.डॉ.शाम आसोलेकर, प्रोफेसर, आयआयटी
- ४)मा.श्री.एन.एस.साळवी, निवृत्त मुख्य अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका
- ५)मा.श्री.एम.द्वी.पाटील, निवृत्त सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग
- ६)मा.प्रथानसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय,
- ७)मा.प्रथान राचिव, नगर विकास विभाग (२), मंत्रालय
- ८)मा.सहसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय
- ९)प्रथानसचिव, मुख्यमंत्र्यांचे सचिवालय
- १०)आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका,
- ११)महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
- १२)जिल्हाधिकारी, मुंबई शहर व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा,
- १३)मंत्रालयीन सर्व विभाग
- १४)वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५)निवडनस्ती, नवि-२१,